

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

नवजात मुलींच्या नावे १० हजार रुपयांची ठेव ठेवण्याच्या इचलकरंजी नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचा उपविधी मंजूर न केल्याबाबत

(१) १९९२ (२३-१२-२०१४). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवजात मुलींच्या नावे १० हजार रुपयांची ठेव ठेवण्याच्या इचलकरंजी नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचा जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी उपविधी मंजूर न केल्यामुळे २७९ प्रस्ताव मंजूरीविना पडून आहेत, हे खरे आहेत काय,

(२) असल्यास, उक्त प्रस्ताव जिल्हाधिकारी, कोल्हापूर कार्यालयाकडून वारंवार त्रुटी काढून परत पाठविण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत शासनाची भूमिका काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) व (२) होय. हे खरे आहे.

सदर बाबत उपविधीमध्ये तरतूद करणे आवश्यक आहे.

(३) शासनाने दि.२७/२/२०१५ च्या पत्रान्वये नगरपरिषद इचलकरंजी यांचा "लेक वाचवा अभियान" हा उपविधी या अधिनियमातील कलम ३२२ (३) (ड) च्या पोट कलम (१) (घ) च्या तरतुदीत येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व आद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ३२२ मधील तरतुदीनुसार याविषयी उपविधीस मान्यता देण्याची बाब जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारितील असल्याने जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.

वसई तालुक्यातील (जि.पालघर) नरबीर चिमाजी आप्पाच्या स्मारकाच्या सुरक्षेबाबत

(२) २९६१ (१५-०१-२०१५). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १९८ (२)

(१) वसई तालुक्यातील (जि.पालघर) नरबीर चिमाजी आप्पांच्या किल्ल्यांची सुरक्षा धोक्यात आली असून किल्ल्यातील स्मारकाच्या तटबंदीची संरक्षण भिंत तोडून राजरोसपणे सातत्याने मद्यपींचा धुडगुस, प्रेमियुवकांच्या वापरामुळे सदरहू स्मारकांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) चिमाजी आप्पांच्या स्मारकाची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे तसेच स्मारकांच्या परिसरातील गर्दुले, मद्यपी यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने या समाजकंटकांकडून होणाऱ्या उपद्रव्यास परिणामकारकरित्या आळा घालून त्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशा आशयाची मागणी तेथील नागरिकांनी मागील २ वर्षांपासून सातत्याने स्थानिक पोलीस स्टेशन ठाणे, वसई, पोलीस आयुक्त, ठाणे/पालघर आदीकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) वसई किल्ला हा पुरातत्व विभाग, भारत सरकार यांचे अखत्यारीत असून सदर विभागाचे कार्यालय वसई किल्ला येथे आहे.

(२) व (३) चिमाजी आप्पा स्मारकांच्या सुरक्षा धोक्यात आले बाबत वसई पोलीस स्टेशनला स्थानिक लोकांकडून निवेदन दिल्याबाबत माहिती निरंक आहे. तसेच चिमाजी आप्पा स्मारकाची संरक्षणाची जबाबदारी ही वसई विरार शहर महानगरपालीका इ. प्रभाग समिती यांचेकडे असून सदर स्मारकांचे संरक्षणाकरीता दिवस रात्रो सुरक्षा रक्षक नेमण्यात येतात. तसेच वसई किल्ला या ठिकाणी पुरातत्व विभागाचे कार्यालय असून सदर विभागाचे कर्मचारी संरक्षणाकरीता नेमण्यात येतात. पोलीस स्टेशन कडून देखील वसई किल्ला परिसरात पेट्रोलिंग नेमण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वारणा पाणी योजना
व सुजल निर्मल पाणी योजनेची कामे रखडल्याबाबत**

(३) ११९३४ (०७-०४-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वारणा पाणी पुरवठा योजना व सुजल निर्मल पाणी पुरवठा योजनेची कामे रखडली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, त्यासंदर्भात उपाययोजना केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. १९८ (३)

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

(२) योजनेतील तांत्रिक बदल, दरसूचीतील वाढ या कारणाने योजनेच्या मंजूरी किंमतीत वाढ झाल्यामुळे कामे रखडली आहेत.

(३) सद्यःस्थितीत दरसूचीतील फरकाची ५० % रक्कम मूहानगरपालिकेस प्राप्त झाली असून १४ व्या वित्त आयोग व महानगरपालिका स्विय निधी मधून काम पूर्ण करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ताडवाडी सेंट मेरी रोड, माझगांव, मुंबई येथील चाळीतील रहिवाशी व
पोलिसांच्या मासिक भाड्यात तफावत असल्याबाबत**

(४) १३०२८ (०७-०४-२०१५). अॅड.वारीस पठाण (भायखळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ताडवाडी सेंट मेरी रोड, माझगांव, मुंबई येथील स्वातंत्रपूर्व काळात सन १९२२ मध्ये बांधण्यात आलेल्या बॉम्बे इम्प्रुवमेंट ट्रस्ट (बी.आय.टी.) या महानगरपालिकेच्या चाळीतील सर्वसामान्य भाडेकरूंना मासिक भाडे रु. ३५/- ते ४०/- आहे, परंतु त्याच चाळीतील पोलीस कर्मचाऱ्यांना मासिक भाडे रु. ४५००/- ते ५०००/- त्यांच्या पगारातून वळते करण्यात येत असल्याने त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी विभागातील जागरूक नागरीक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, मा.मंत्री (गृहनिर्माण) यांना माहे जानेवारी, २०१५ वा त्या सुमारास लेखी निवेदन सादर केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनातर्फे कोणता निर्णय घेण्यात आला वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना देय असलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे प्रचलित तरतुदीनुसार घरभाडे भत्ता अनुज्ञेय ठरतो.

ताडवाडी बी.आय.टी. येथे राहणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते सेवानिवासस्थानात राहत असल्याने घरभाडे भत्ता अनुज्ञेय होत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तेल्हारा तालुक्यातील वारी वैभवगड येथील मामा- भाच्याचा डोहाबाबत

(५) १३९९६ (०८-०४-२०१५). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तेल्हारा तालुक्यातील वारी वैभवगड येथील मामा- भाच्याचा डोहामध्ये आजपर्यंत जवळपास शेकडो लोक बुडून मेल्याची शक्यता दिनांक ६ फेब्रुवारी, २०१५ रोजी निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वारी वैभवगड हे आदिवासी वस्तीचे गाव असून तेथे वान नदीपात्रामध्ये अनुमान सागर धरण आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, हे धरण बघण्यासाठी अनेक शेकडो पर्यटक ये- जा करीत असतात, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या ठिकाणी मामा-भाच्याचा अतिशय खोल असा डोह असून त्याची कल्पना पर्यटकांना नसते व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शासकीय व्यवस्थाही नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासन याबाबत तातडीने संरक्षणाची सोय कारणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

सन २०११ ते फेब्रुवारी, २०१५ या कालावधीमध्ये १४ जणांचा डोहामध्ये बुडून मृत्यु झाला आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) हे खरे नाही.

वारी हनुमान भैरवगड येथे वर्षभर विशेषतः हनुमान जयंती, रंगपंचमी आणि पोळ्याची कर या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक/पर्यटक येत असतात. सणांच्या दिवशी हिवरखेड पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. सदर डोह धोकादायक असल्याबाबत पोलीसांकडून वारंवार भाविकांना/पर्यटकांना आहान करून पोहण्यास मनई केली जाते. डोहात बुडू नये याकरीता स्थानिक पोहणारे, स्वयंसेवक, जिवरक्षक या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. सदर ठिकाणी सूचना बोर्ड आणि तारेचे कुंपण व्यवस्था करण्याबाबत हनुमान मंदीर संस्थानाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, डोहाबाबत वर्तमानपत्रामध्ये जाहीरात देऊन जनजागृती करण्यात येते.

मुलुंड पश्चिम (मुंबई) येथे शास्त्री नगर येथील साईबाबा मंदिरासमोर शासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकांकडून अनधिकृत बांधकामाबाबत

(६) १४४१४ (०७-०४-२०१५). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुलुंड पश्चिम (मुंबई) येथे शास्त्री नगर येथील साईबाबा मंदिरासमोर शासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकांकडून अनधिकृत बांधकाम करून विकली जात आहेत असे माहे जानेवारी, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबतीत चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) असल्यास, कारवाईचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) मुलुंड (प.) शास्त्री नगर, मुंबई येथील साईबाबा मंदिरासमोर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे दिनांक ०५.१२.२०१४ रोजी निदर्शनास आले हे खरे आहे.

(२) व (३) मुलुंड (प.) शास्त्री नगर येथील साईबाबा मंदिरासमोर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर दि. ०५.१२.२०१४ रोजी अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदर अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये कारवाई करून त्याची एक प्रत मुलुंड (प.) पोलीस ठाण्यास देऊन संबंधितांवर येथील मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ)(ब)(२) अन्वये कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

सदर अनधिकृत बांधकामाचे निष्कासन दि.१६.१२.२०१४, १२.०२.२०१५, ०४.०३.२०१५ व ३०.०३.२०१५ रोजी करण्यात आले. निष्कासन कारवाई करूनही बांधकाम सुरु असल्याचे आढळून आल्यामुळे संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम ५२(४३) अन्वये दिनांक १०.०२.२०१५ रोजी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर अनधिकृत बांधकाम करणारे श्री.हनुमंत माळी यांनी मा.दिवाणी न्यायालयात सुट नं. ९९८/२०१५ अन्वये दावा दाखल केला होता. सदर दावा मा.दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला.

मा.दिवाणी न्यायालयाच्या आदेशविरोधात श्री.हनुमंत माळी यांनी मा.उच्च न्यायालयात अपील आदेश क्र. ६९५/२०१५ सह दिवाणी अर्ज क्र. ८५०/२०१५ दाखल केले होते. सदर अपील मा. उच्च न्यायालयाने दि.२५.०६.२०१५ रोजीच्या आदेशान्वये फेटाळून लावले.

सदर अनधिकृत बांधकाम दि.२२.०८.२०१५ रोजी महापालिकेमार्फत निष्कासित करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपप्रमुख सुरक्षा अधिकारी श्री.हनुमंत श्रीपाद माळी यांना शास्त्री नगर, मुलुंड (प.) येथे महानगरपालिकेची सेवा सदनिका दि.०१.०१.१९८९ रोजी दिली हाती. सदर सेवा सदनिकेसभोवतालच्या जागेवर श्री.माळी यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते.

श्री.माळी यांच्यावर सर्वकष खात्यांतर्गत चौकशी करण्यात येऊन, त्यांना शिक्षा म्हणून त्यांची पुढील वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांच्या कालावधीसाठी कायमस्वरूपी रोखून धरण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईमध्ये निवासी व व्यापारी इमारत उभारताना विकास नियंत्रण नियमावलीनुसार वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागा राखून ठेवण्यात आल्या नसल्याबाबत

(७) १६३१५ (१०-०८-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमध्ये निवासी व व्यापारी इमारत उभारताना विकास नियंत्रण नियमावलीनुसार वीज उपकेंद्रासाठी विकासकाने जमीन राखून ठेवणे बंधनकारक असताना, बेस्ट प्रशासनाने २००६ ते २०१० या कालावधीत इमारतीमध्ये वीज उपकेंद्रांना जागाच दिली नाही. २७५ ठिकाणी उपकेंद्राची आवश्यकता नाही, तर प्रत्यक्षात १३८ ठिकाणी उपकेंद्राची आवश्यकता असतानाही बेस्टने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने बेस्टचे ४०२ कोटीचे नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बेस्ट तसेच विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) : (१) अशी बाब नाही.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम क्र.२६ मधील तरतूदीनुसार वीज वितरण करणाऱ्या प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार विकास करणेत यावयाच्या भूखंडामध्ये, भूखंडाचे क्षेत्रानुसार वीज उपकेंद्र ठेवणेची तरतूद आहे. वीज वितरण करणाऱ्या प्राधिकरणास आवश्यकता नसेल तर वीज उपकेंद्राची तरतूद केली जात नाही.

बेस्ट उपक्रमाने सन २००६ ते २०१० या पाच वर्षांमध्ये विकासकाकडून प्राप्त झालेल्या एकूण ५१९ प्रकरणांपैकी १९७ प्रकरणांमध्ये उपकेंद्राची मागणी केली व उर्वरित ३२२ प्रकरणांमध्ये उपकेंद्राची मागणी केली नाही. नवीन उपकेंद्र आवश्यक नसल्याकारणाने त्यांची उभारणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचे नुकसान झालेले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील जुन्या इमारती, झोपडपट्टी, म्हाडाच्या इमारती आणि गृहनिर्माण संस्थांच्या जुन्या इमारती यांचा पुनर्विकास करण्याबाबत

(८) १६८८६ (१२-०८-२०१५). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या जुन्या इमारती, झोपडपट्टी, म्हाडाच्या इमारती आणि गृहनिर्माण संस्थांच्या जुन्या इमारती यांचा पुनर्विकास करणे कठीण होणार असल्यामुळे महानगरपालिकेचा प्रस्तावित आराखडा रद्द करण्यात आल्या असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) मुंबई महानगरपालिकेचा प्रस्तावित आराखडा रद्द करावा या मागणीसाठी २० एप्रिल, २०१५ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्यात आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, आराखडा रद्द केल्यामुळे मुंबई शहराची विकासकामे व पुनर्वसनाची कामे रखडली आहेत, शासन याबाबत नविन आराखडा तयार करणार आहे काय, त्यास किती कालावधी लागेल,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) ते (४) बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २५.०२.२०१५ रोजी प्रसिध्द केलेल्या सुधारित प्रारूप विकास योजनेवर विस्तृत प्रमाणात हरकती व सूचना महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या होत्या. सदर प्रारूप विकास योजनेमध्ये आरेखनाच्या चुकांसह इतरही चुका मोठ्या प्रमाणावर झालेचे निदर्शनास आलेवरून शासनाने प्रारूप विकास योजनेतील चुकांची सखोल शहानिशा करून, त्यानुरूप दुरुस्ती करून सुधारित प्रारूप विकास योजना पुनर्प्रसिध्द करणेचे निदेश दिनांक २३.०४.२०१५ रोजी दिलेले आहेत.

शासनाने प्रारूप विकास आराखडा पुनर्प्रसिध्द करणेचे आदेश दिलेले असले तरी मंजूर विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतूदीनुसार पुनर्विकास अनुज्ञेय होत असल्याने पुनर्वसनाची कामे रखडण्याची बाब उद्भवत नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुधारित प्रारूप विकास योजना दिनांक २७.०५.२०१६ रोजी पुनर्प्रसिध्द केलेली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील पोलिस पाटीलांची पदे रिक्त असल्याबाबत

(९) १७०८६ (१२-०८-२०१५). श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.आकाश फुंडकर (खामगांव), श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.शंभूराज देसाई (पाटण), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जानराज चौगुले (उमरगा), डॉ.राहूल आहिर (चांदवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील जळगांव, कोल्हापूर, धुळे, उस्मानाबाद, बुलडाणा, नाशिकसह अनेक जिल्ह्यातील पोलिस पाटील व कोतवालांची १४,००० पदे रिक्त असल्याचे माहे जून, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) राज्यामध्ये सुमारे १६,७४४ पोलीस पाटलांची पदे व कोतवालांची सुमारे २१०० पदे रिक्त आहेत.

(२) पोलीस पाटलांची उपविभागनिहाय बिंदुनामावली अद्ययावत करून पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत सुरु आहे. तसेच, सर्व विभागीय आयुक्त (महसूल) यांना अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत.

कोतवालांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरु असून काही जागांवर आरक्षित उमेदवार न मिळाल्यामुळे ती पदे रिक्त राहिली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईमध्ये सर्वासाठी ब्रॉडबॅण्ड सुविधा मिळणेबाबत

(१०) १९४१८ (११-०८-२०१५). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमध्ये सर्वासाठी ब्रॉडबॅण्ड सुविधा मिळणेबाबत अनेक संघटना एकत्र येऊन 'इंटरनेट फॉर ऑल' व इन्फो ऑल हे अभियान राबवले जात असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईच्या २०१४ ते २०३४ या विकास आराखड्यात ब्रॉडबॅण्डच्या पायाभूत सुविधांसाठी त्यांचा समावेश व्हावा ही मागणी सदर अभियानाद्वारे होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सर्वासाठी ब्रॉडबॅण्डची सुविधा मिळण्यासाठी शासनाने काय उपाययोजना करित आहे, मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये सदर बाबींचा समावेश केला आहे, ब्रॉडबॅण्ड सुविधा बाबतचे शासनाचे नेमके धोरण काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) ते (४) बृहन्मुंबई क्षेत्राची सुधारित प्रारूप विकास योजना तयार करण्याची कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरु आहे. महानगरपालिकेने सुधारित प्रारूप विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीसह दिनांक २७ मे, २०१६ रोजी नागरिकांच्या सूचना/हरकतीसाठी प्रसिध्द केलेली आहे.

प्रसिध्द करणेत आलेल्या प्रारूप विकास नियंत्रण नियमावली मध्ये डिजिटल माहिती संपर्कासाठी प्रत्येक इमारतीमध्ये सामाईक दूरसंचार आणि ऑप्टिकल फायबर केबल प्रस्थापन यांचेकरिता भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या तरतुदीचा समावेश प्रस्तावित आहे.

प्रारूप विकास योजना तयार करण्याची कार्यवाही ही महानगरपालिका स्तरावरून होत असल्याने याबाबत शासनाने कार्यवाही करण्याची भूमिका रहात नाही. सदर प्रारूप विकास योजना वैधानिक कार्यवाही पूर्ण करून शासनास सादर झाल्यानंतर शासन स्तरावर आवश्यक ते बदल करून विकास योजना मंजूर करणे किंवा नामंजूर करणेचे अधिकार हे शासनाचे आहेत.

**मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा बाजारपेठेत पार्किंग व्यवस्था व
अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(११) १९६२३ (११-०८-२०१५). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा बाजारपेठेत सध्या व्यापार उद्योगधंदे यांच्यात झपाट्याने झालेली वाढ सात्याने नागरिकांची होणारी वर्दळ यांचा विचारा करता पार्किंग व्यवस्था व अन्य अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याचे नुकतेच माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बाजारपेठ महामार्गावरच असल्याने लांजा शहर गर्दीचे व मुख्य बाजारपेठेचे शहर म्हणून उदयास येत असल्यामुळे पार्किंग व्यवस्था, शौचालय व्यवस्था, सांडपाण्याचा निचरा आदि सुविधा पुरविण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) सद्यःस्थितीमध्ये लांजा बाजारपेठेमध्ये सार्वजनिक वाहन पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. हे खरे आहे काय,

(२) लांजा तालुक्याचे व मुख्य बाजारपेठेचे शहर असून शहरामध्ये शौचालयाची पुरेशी अभियानांतर्गत हंगणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. लांजा शहरामध्ये सद्यःस्थितीमध्ये सुमारे ९८ सार्वजनिक व सामुदायिक शौचालय सिट्स उपलब्ध आहेत. लांजा एस.टी. आगारामध्ये एस.टी.महामंडळाच्या मालकीचे शौचालय व मुतारी उपलब्ध आहे. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरीकांसाठी बाजारपेठ परिसरामध्ये पे अॅन्ड युज तत्वावी पुरुषांसाठी ७ तर महिलांसाठी ३ सिट्सचे सुलभ शौचालय उपलब्ध आहे. बाजारपेठ परिसरामध्ये लांजा नगरपंचायतीच्या वतीने २ परिसरामध्ये लांजा नगरपंचायतीच्या वतीने २ सिट्सचे शौचालय व मुतारी बांधण्याचे काम नियोजित आहे. सदर कामाचा कार्यारंभ आदेश दि.२८/४/२०१६ रोजी देण्यात आला असून दि.१५/७/२०१६ पर्यंत सदरचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

लांजा शहरासाठी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आधुनिक जल व मलनिसारण यंत्रणा उभारण्याबाबत प्रस्तावीत आहे.

नगरात्थान महाअभियान अंतर्गत तातडीने आवश्यक एकूण ५ ठिकाणी गटर बांधकाम करणे नियोजित आहे. सदर कामांचा कार्यारंभ आदेश दिनांक २८/०४/२०१६ रोजी देण्यात आला असून दिनांक ३०/७/२०१६ पर्यंत सदरचे कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगांव येथील आरे कॉलनीत नव्या विकास आराखड्यातून कचरा वर्गीकरण केंद्राचा प्रस्ताव

(१२) १९८७० (११-०८-२०१६). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील ३ हजार एकरवर वसलेली आरे कॉलनीत नव्या विकास आराखडयातून कचरा वर्गीकरण केंद्राचा प्रस्ताव आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आधीच मेट्रो कारशेड, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता अशा अनेक विकास प्रकल्पांमुळे या हरित पट्टयाला धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यातच विकास आराखडयातील शिफारशींमुळे आतापर्यंत ना विकास क्षेत्र असलेल्या आरे कॉलनीचे द्वारे विकासासाठी खुले करण्यात येणारे आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर विकास आराखडयाच्या प्रारुपातील या तरतुदीचा सर्वत्र निषेध होत आहे, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) ते (३) अशी बाब नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २५.२.२०१५ रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप विकास योजनेमध्ये आरे वसाहतीचा काही भाग संस्थात्मक विकासासाठी, काही भाग मेट्रो कार शेडसाठी, काही भाग मोकळ्या जागांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला होता.

(४) ते (६) बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २५.०२.२०१५ रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप सुधारित विकास योजनेस समाजाच्या सर्व स्तरातून विरोध होवून विस्तृत प्रमाणात हरकती प्राप्त झालेल्या होत्या. सदर प्रारुप विकास योजनेमध्ये आरेखनांच्या चुकांसहीत इतरही चुका मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या. शासनाने प्ररुप विकास योजनेमधील चुकांची सखोल शहानिशा करून सगळ्या चुकांची जागेवरील परिस्थितीनुसार, गुणवत्तेनुसार नियोजनाचे दृष्टीने व कायदेशीर बाबी तपासून त्यानुरूप दुरुस्ती करून सुधारित प्रारुप विकास योजना पुनर्प्रसिध्द करणेचे निदेश दिनांक २३.०४.२०१५ रोजी दिलेले आहेत.

महानगरपालिकेने आता नव्याने दि.२७.०५.२०१६ रोजी प्रसिध्द झालेल्या विकास आराखडा २०३४ मध्ये आरे वसाहतीचा काही भाग प्राणी संग्रहालय, विस्थापितांसाठी घरे आणि मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आला आहे. आरे वसाहतीचा भाग "ना विकास" क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे.

मुंबईतील कुर्ला-सांताक्रुझ रस्त्यावर अनधिकृतरित्या पार्किंग होत असल्याबाबत

(१३) २२२२३ (१०-०८-२०१५). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील कुर्ला-सांताक्रुझ रस्त्यावरील मनहास चौकाजवळील भारत पेटोलपंप ते मिठी नदी पर्यंतचा रस्ता समाविष्ट असून सदर रस्त्यांवर बहुतांश वाहने अनधिकृतरित्या पार्क केली जात असल्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यावर पे अॅण्ड पार्क सुरु करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास मुख्य अभियंता (रस्ते), वरळी अभियांत्रिकी संकुल यांना पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार उक्त ठिकाणी तात्काळ पे अँड पार्क सुरु करण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) अनधिकृत पार्किंगमुळे सदर रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) सी.एस.टी. रोडवरील काही ठिकाणी पे अँड पार्किंगसाठी "ना-हरकत प्रमाणपत्र" मिळण्याबाबत महानगरपालिकेमार्फत सह पोलीस आयुक्त, मुंबई यांचेकडे विनंती करण्यात आली आहे. तसेच, या संदर्भात महानगरपालिकेमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशीची आवश्यकता नसल्यामुळे चौकशी करण्यात आलेली नाही.

सदर रस्त्यावरील रहदारी सुरळीत होण्यासाठी सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेमार्फत हाती घेण्यात आलेले आहे.

जळगांव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणाबाबत

(१४) २४०२१ (१०-०८-२०१५). डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी महानगरपालिकेला शासनाने दिड कोटी रुपये मंजूर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आतापर्यंत अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणावर किती खर्च करण्यात आलेला आहे,

(३) अत्यल्प प्रमाणात खर्च करण्यात आला, त्याची कारणे काय आहेत व संपूर्ण निधी खर्च करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

वर्ष २००९ ते जून २०१५ पर्यंत अग्निशमन व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत शासनाकडून जळगाव महानगरपालिकेस रुपये २६,८१,२२५/- व जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेस अग्निशमन सेवा बळकटीकरणाकरीता रुपये ३४,००,०००/- चे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

(२) एकूण प्राप्त शासकीय अनुदान रुपये ६०,८१,२८५/- मधून महानगरपालिकेने अग्निशमन सेवा बळकटीकरणाकरीता रुपये ३५,८२,८०१/- एवढ्या अनुदानाचा विनियोग केला आहे.

(३) जळगाव महानगरपालिकेने अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्याकरिता तांत्रिक मान्यतेसाठीच्या प्रस्तावास संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने दिलेल्या

मान्यतेनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून अग्निशमन साहित्य सामुग्री खरेदी करण्याबाबत कार्यवाही जळगाव महानगरपालिका स्तरावर चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत

(१५) २४५४३ (०१-०८-२०१५). श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी येथील निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी केलेल्या गैरव्यवहारा संदर्भात त्यांचेविरुद्ध सुरु असलेल्या विभागीय चौकशी व त्यांनी जमविलेल्या बेहिशोबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरु असलेली चौकशी पूर्ण करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, चौकशी त्वरीत पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) :(१), (२) व (३) श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी केलेल्या गैरव्यवहारासंबंधात त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग यांच्या स्तरावर सुरु आहे. त्यांनी धारण केलेल्या मालमत्तेबाबत लोकप्रतिनिधीनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उघड चौकशी करण्यास परवानगी मिळणेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनास अहवाल सादर केला आहे. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाकडून मागविण्यात आलेले अभिप्राय प्राप्त होताच उघड चौकशी संदर्भात त्वरीत निर्णय घेण्यात येईल.

अकोला येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील पोलीस निरीक्षकाने

गुन्हे दाखल असलेल्या युवकांसोबत वाढदिवस साजरा केल्याबाबत

(१६) २६१७२ (१२-०८-२०१५). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतांना पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी कृषी नगरातील काही युवकांसोबत स्वतःचा वाढदिवस साजरा केल्याचे दिनांक ९ जुन, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्यासोबत असलेल्या युवकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून श्री.सावकार यांचे युवकांशी असलेले संबंध पाहता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

- (४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री.सावकार यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) नाही.

(२) होय.

(३) होय.

(४) उपरोक्त निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, अकोला यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला नसून दिनांक १४ एप्रिल, २०१५ रोजी डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंत उत्सवनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमधील बग्गीवरील केक लोकांच्या आग्रहावरून मानाच्या तलवारीने कापला. या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी पुढील चौकशी केली असता तत्कालीन पोलीस निरीक्षक, श्री.प्रकाश सावकार हे एक वरिष्ठ दर्जाचे पोलीस निरीक्षक असतांना पोलीस प्रतिमेचे भान ठेवता नागरीकांच्या मर्जीनुसार तलवारीने केक कापल्यामुळे तसेच सदरची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्यामुळे पोलीस विभागाची बदनामी झाली. त्यामुळे श्री.सावकार यांना नाराजीचे पत्र देण्यात आलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कारंजा (जि.वाशिम) येथील श्री.नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

मंदिराच्या देणगीत ३६ कोटींचा अपहार झाल्याबाबत

(१७) २६५३५ (१२-०८-२०१५). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कारंजा (जि.वाशिम) येथील श्री.नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या देणगीत ३६ कोटींचा अपहार झाल्याचा प्रकार जून, २०१५ मध्ये निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी पोलीसांनी मंदिराच्या विश्वस्तांसह ९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे अपराध क्रमंक ७२/२०१५ कलम ४२०, ४६५, ४६६, ४०८, ४७१, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यांतील सर्व आरोपी वि.जिल्हा सत्र न्यायालय, वाशिम याचे दि.०२.०६.२०१५ चे आदेशा अन्वये अंतरीम जमानतीवर आहेत. वि.उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांचे आदेशा अन्वये सदर प्रकरणाचा तपास धर्मदाय आयुक्त, अमरावती यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास धर्मदाय आयुक्त, अमरावती यांचेकडे आहे.

नाशिक येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी व त्यांचा सहाय्यकास लाच घेताना पकडल्याबाबत

(१८) २८२३५ (०५-११-२०१५). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विविध जिल्ह्यातील लाचखोरीची प्रकरण वाढत असून दिनांक १ ऑगस्ट, ते १३ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत तब्बल २२ सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना लाच स्वीकारतांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे दिनांक १४ ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामध्ये नाशिक येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र पवार व त्यांचा सहाय्यक दिनेश भाई पंचसारा या दोघांना ३५ लाखाची लाच घेताना पकडून अटक करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी संबंधितांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली वा येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) : (१) हे खरे नाही. दिनांक ०१.०८.२०१५ ते १३.०८.२०१५ या दरम्यान राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत एकूण ४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ५१ सरकारी अधिकारी/कर्मचारी व १३ इतर लोकसेवक व खाजगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

(२), (३) व (४) श्री.जयंत भाई पटेल व त्यांचे कुटुंबिय यांनी गणेशगर, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथे व गंगाधरी येथे खरेदी केलेली शेतजमीन बेकायदेशीर असून शासनाचा लाखो रुपयाचा नजराणा बुडविलेबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई टाळण्यासाठी श्री.रामचंद्र बाबुराव पवार, अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांनी खाजगी इसम दिनेश भाई पंचसारा यांचेमार्फत तक्रारदाराकडे ३५ लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्यानुसार दिनांक ०६.०८.२०१५ रोजी श्री.रामचंद्र पवार, अपर जिल्हाधिकारी, मालेगाव व खाजगी इसम दिनेश भाई पंचसारा यांचेविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गु.रु.क्र.३१०३/२०१५, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ८,१०,१५ अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना दि.०६.०८.२०१५ रोजी अटक करण्यात आली असून मा.न्यायालयाने दि.०९.०८.२०१५ रोजी जामीन मंजूर केला आहे. श्री.रामचंद्र पवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु आहे.

शाहूवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटलांच्या पदांबाबत

(१९) २९०९८ (२१-०१-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यामध्ये १४२ महसुली गावे, २५० वाड्या, १०३ धनगरवाडे असून पोलीस यंत्रणा व महसूल विभागाचा गावपातळी वरचा दुवा असलेल्या पोलीस पाटलांची एकूण १३१ पदे मंजूर आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तालुक्यामध्ये सेवा निवृत्ती व मृत्यूमुळे पोलीस पाटलांची ६५ पदे रिक्त असून केवळ ६६ व्यक्तीच तालुक्याचा कारभार पाहत आहेत तर काही व्यक्तीकडे ५ ते ७ गावांचा कार्यभार सोपविलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) शाहुवाडी तालुक्यामध्ये १३२ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत.

(२) व (३) शाहुवाडी तालुक्यामधील १३२ पोलीस पाटलांच्या मंजूर पदांपैकी ६० पदे कार्यरत होती. उर्वरित ७२ जागांपैकी २ गावांमध्ये पोलीस ठाणे/आऊट पोस्ट कार्यरत असल्यामुळे वगळण्यात आली आहेत. ७० जागांकरीता जाहीरनामा प्रसिध्द करून ४५ गावांकरीता पोलीस पाटील पदांकरीता उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. २५ गावांपैकी २० गावांमध्ये आरक्षण असलेले उमेदवार न मिळाल्यामुळे व ५ गावांमध्ये पोलीस पाटील पदांकरीता आवश्यक अटींची पूर्तता करणारे उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चातारी (ता.उमरखेड जि.यवतमाळ) या गावात मोठ्या प्रमाणात
अवैध दारुविक्री व मटका सुरु असल्याबाबत**

- (२०) २९४५९ (२१-०१-२०१६). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चातारी (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री व मटका सुरु असल्यामुळे गावातील सामाजिक, धार्मिक स्वास्थ्य बिघडत आहे या कारणामुळे गावातील युवकांसह शेकडो महिलांनी उमरखेड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढून अवैध दारुविक्री बंद करण्याची मागणी केली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सादर गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे सुरु असलेली अवैध दारु विक्री व मटक्याचे अड्डे बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) चातारी ता.उमरखेड जि.यवतमाळ या गावात अवैध दारू विक्री व मटका सुरु नाही. दिनांक १६.०८.२०१५ रोजी यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी उमरखेड येथे मोर्चा काण्यात आला होता. त्या दिवशी चातारी येथील गावकऱ्यांनी चातारी गावात दारूबंदी बाबत अर्ज दिला हे खरे आहे.

(२) चातारी गावात मागील ४ वर्षात दारूबंदी कायद्यान्वये एकूण ४० केसेस करण्यात आलेल्या असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच रु. ५८६७००/- इतक्या किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच मुंबई दारूबंदी कायदा कलम ९३ अन्वये १२ केसेस करण्यात आल्या.

तसेच सन २०१३ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत चातारी येथे मटका जुगार आढळून आल्याने एकही केस करण्यात आलेली नाही.

अवैध दारू व मटका जुगाराच्या व्यवसाय करणाऱ्यांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाईसुध्दा करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विमानतळ परिसराच्या बाहेर उंच इमारत बांधण्यापूर्वी आवश्यक असणारी भूखंडाची स्थिती दर्शक कागदपत्रे देणे महानगरपालिकेने थांबविल्याबाबत

(२१) २९५९५ (२३-१२-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विमानतळ परिसराच्या बाहेर २० कि.मी. परिघामध्ये उंच इमारत बांधण्यापूर्वी आवश्यक असणारी भूखंडाची स्थिती दर्शक कागदपत्रे देणे महानगरपालिकेने थांबविल्यामुळे अनेक प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळू शकली नसल्याने विमानतळाच्या आसपासच्या ८० ते ९० इमारतींचा पुनर्विकास थांबला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कागदपत्रे देण्यासाठी आवश्यक असलेली तज्ञ मंडळी महानगरपालिका कार्यालयात नाहीत त्यामुळे भूखंडाबाबतची स्थितीदर्शक कागदपत्रे उपलब्ध करणे महानगरपालिकेला जिकिरीचे बनले आहे हे पाहता शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) व (२) अशी बाब नाही.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून त्यांच्या संकेतस्थळावर विमानतळ आसपासच्या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास करीत असताना त्यास देण्यात येणाऱ्या उंचीबाबत रंगीत सांकेतिक नकाशा दिनांक ०९.०७.२०१५ रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यवसाय सुलभतेच्या (Ease of doing business) निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार परवानाधारक सर्वेक्षक याबाबतची कागदपत्रे महानगरपालिकेस परस्पर सादर करून शकतील अशी तरतूद केली आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुत मार्गावर लोधविली गावाजवळ
झालेल्या अपघातात ७ व्यक्तींचा झालेला मृत्यू**

(२२) २९९१२ (२१-०१-२०१६). श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतमार्गावर दिनांक २१ सप्टेंबर, २०१५ रोजी लोधविली गावाजवळ खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबईकडे येणाऱ्या कॉलिस गाडीचा अपघात होवून ७ व्यक्तींचा मृत्यू झाला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अपघाताची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच ज्याठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणीच गत महिनाभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जण ठार झाल्याची नोंद खालापूर पोलीस स्टेशनला झाली आहे, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर ठिकाण हे अपघात प्रवण क्षेत्र असल्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) व (३) होय.

सदर अपघात क्वालिस वाहन चालकाच्या चुकीमुळे घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १६६/२०१५, भा.दं.वि.सं. कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात नुकसान भरपाई मिळण्याकरीता आवश्यक कागदपत्रे पुरविण्यात आली आहेत.

(४) होय, हे खरे आहे.

(५) सदर ठिकाणी अपघात होऊ नये याकरीता आय.आर.बी यांना आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत तसेच, अतिवेगाने गाड्या चालविणाऱ्या वाहनचालकांवर स्पीडगनच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर भोईवाडा गाव परेल येथे खाजगी विकासकार्माफत इमारतीचे बांधकाम करून भाडेकरूंचे पुनर्वसन करण्याबाबत

- (२३) ३०७२० (२१-०१-२०१६). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) दक्षिण मध्य मुंबईतील भोईवाडा गाव येथील महानगरपालिकेच्या भूखंडावर खाजगी विकासकार्माफत इमारतीचे बांधकाम करून महानगरपालिकेच्या भाडेकरूंचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दिनांक ३ फेब्रुवारी, २००३ मध्ये झालेला असतांनाही अद्याप विकासकाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले नाही हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर भूखंडावरील इमारतीचे बांधकाम करारानुसार विकासकाने ४ वर्षात पूर्ण करण्याचे बंधन टाकण्यात आले होते हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर बांधकाम विहित मुदतीत न केल्यास विकासकाकडून नुकसान भरपाईही वसूल करण्यात येईल असे करारात नमुद करण्यात आलेले असतांनाही विकासकाकडून नुकसान भरपाई म्हणून सदयःस्थितीत २५ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत त्याची कारणे काय आहेत वा नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याबाबतच्या कार्यवाहीची सदयःस्थिती काय आहे तसेच द्विपक्ष करारामध्ये विकासकाने अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास त्याची निविदा रद्द करण्याचे अधिकार महापालिकाची आयुक्तांना आहेत, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, त्यानुषंगाने विहित मुदतीत बांधकाम पूर्ण न करणाऱ्या विकासकांची निविदा रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) विलंब कालावधीसाठी एकूण रक्कम रु. २२,६१,४२,६१६/- एवढी रक्कम दंड म्हणून भरणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विकासकास दिनांक १०.०६.२०१६ रोजी कळविणेत आलेले होते. तथापि, विकासकाने सदर दंडाची रक्कम भरलेली नाही.

महानगरपालिका व विकासकामध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार अटी/शर्तीचे उल्लंघन झाल्यास त्याची निविदा रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत, ही बाब खरी आहे.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकासका यांची नियुक्ती रद्द करण्याबाबतचे आदेश दिनांक २६.११.२०१५ रोजी दिलेले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**भूगर्भ तांत्रिक सल्लागाराचा (जिओ टेक्निकल कन्सलटंट) अहवाला विना इमारत परवाना
विकासकांना देण्यात येत असल्यामुळे होत असलेल्या दुर्घटना**

(२४) ३२४३७ (२१-०१-२०१६). श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इमारत परवाना मिळवताना विकासकाने प्रस्तावाबरोबर माती परिक्षणाचा अहवाल आणि भूभागातील नैसर्गिक स्त्रोतांच्या प्रवाहाची माहिती देणार भूगर्भ तांत्रिक सल्लागाराचा (जिओ टेक्निकल कन्सलटंट) अहवाल सादर करणे बंधनकारक आहे पण आधी चाचणी करणारे स्वतंत्र प्रयोगशाळा मुंबई महानगरपालिकेसह अन्य स्थानिक संस्थांकडे नसल्यामुळे खाजगी प्रयोगशाळांकडून अहवाल घेण्याचा सोपस्कार उरकून इमारती बांधण्याचा परवानग्या मिळविल्या जातात, अशी माहिती सकाळ इन्व्हेस्टिगेशन टिमच्या मुळे निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) इमारतीच्या पायासाठी बेसॉल्ट खडक आणि मुरुम जमिन चांगली मानली जाते मात्र मुंबई आणि परिसरात ब्रेशिया, हायली वेदर असे कमकुवत खडक आणि सॅण्डी सॉईल, मरनि क्ले आदी माती खडकाची बेअरिंग कॅपेसिटी कमकुवत असून सर्व नियम धाब्यावर बसवत मजल्यावर मजले चढवत जातो परिणाम काही खचतो अशा कमकुवत जमिनीवर ६-७ मजल्यापेक्षा उंच इमारती बांधणे धोकादायक आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यापुढे इमारत बांधकामास परवानगी देताना माती परिक्षण आणि जिओ टेक्निकल कन्सलटंट करून मिळालेल्या अहवालाचे तंतोतंत पालन करूनच परवानग्या देण्याची कारवाई होण्यासाठी शासनाने ठोस कारवाई केली आहे व करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :(१) ते (४) अशी बाब नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित इमारतींना बांधकाम प्रमाणपत्र देताना संरचनात्मक अभियंता यांचेकडून संकल्पचित्रे व प्रमाणपत्र घेण्यात येते. तसेच जर बेसमेंट प्रस्तावित असेल तर त्याच्या सुयोग्यतेविषयी जिओ टेक्निकल कन्सलटंट यांचेकडून प्रमाणपत्र घेण्यात येते.

इमारतीकरिता प्राप्त होणाऱ्या विकास प्रस्तावाकरिता मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंता यांनी प्रमाणित केलेल्या संकल्पचित्रानुसारच काम करणे बंधनकारक असते. सदर संकल्पचित्र सादर करतेवळी भूभागाच्या घटकांचे परिक्षण करून त्यानंतरच नियमानुसार इमारतीची संरचना करण्यात येते. भूभागातील घटकांच्या गुणधर्मानुसार इमारतीच्या पायाची संरचना करण्यात येते.

तसेच प्रस्तावित इमारत ही मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंता यांच्या देखरेखेखाली व त्यांनी प्रमाणित केलेल्या संकल्पचित्रानुसार पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अशा प्रस्तावांना/इमारतींना काम पूर्णत्वाचा दाखल देण्यात येतो.

अचलपूर विलायतपुरा(जि. अमरावती) येथे रती माफियांच्या हल्ल्यात मृत पावलेले तसेच जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करणेबाबत

(२५) ३२५८१ (२१-०१-२०१६). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अचलपूर विलायतपुरा (जि.अमरावती) येथे दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ रोजी रती माफियांच्या हल्ल्यात मृत पावलेले अमित मोहन बटाऊ वाले आणि जखमी झालेले मोहन बटाऊ वाले यांना अनुक्रमे ५ लक्ष आणि ३ लक्ष इतकी शासनाची तातडीची आर्थिक मदत देवून दोषींना अटक करून कारवाई करणेबाबत स्थानिक विधानसभा सदस्य अचलपूर यांनी दिनांक २१ ऑगस्ट, २०१५ रोजी शासनास पत्र लिहून मागणी केली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, अचलपूर येथे अप.क्र. ८१/१५, भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) सह म.पो.का. १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील सर्व १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसास मुख्यमंत्री सहायता निधीमधून रु.१ लक्ष विशेष बाब म्हणून मदत मंजूर करण्यात आली आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नगरपरिषद/नगरपालिकांमधील खंडीत/अखंडीत सेवेने कार्यरत असलेल्या अभियंत्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत

(२६) ३३०१७ (२१-०१-२०१६). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नगरपरिषद/नगरपालिकांमधील खंडीत/अखंडीत सेवेने वा अभिकर्त्यांमार्फत वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या शेकडो अभियंत्यांना शासन सेवेत नियमित करण्याची मागणी दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या लेखी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री महोदयांकडे मा.लोकप्रतिनिधी यांनी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातील नगरपरिषद/ नगरपालिकांमधील खंडीत/अखंडीत सेवेने वा अभिकर्त्यांमार्फत कार्यरत असलेल्या अभियंत्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासनाकडून आजतागायत कोणती ठोस कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) नसल्यास, उक्त प्रकरणी होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (११-०७-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदरची बाब आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या स्तरावर तपासण्यास येत आहे.

**वाळूज (जि. औरंगाबाद) माहनगर येथे वाळूची तस्करी करणारा ट्रक
पोलीस कर्मचाऱ्यांने सोडून देण्याचा प्रयत्न केल्याबाबत**

(२७) ३३१९० (२१-०१-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाळूज (जि.औरंगाबाद) माहनगर येथे वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रकवर महसूल विभागाचे पथक कारवाई करित असतांना एका पोलीस कर्मचाऱ्यांने पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धमक्या देत ट्रक सोडून देण्याचा प्रयत्न केल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी वाळूज एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचारी व वाळू तस्कर यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) होय.

(२) नमूद प्रकरणी आरोपी पोलीस शिपाई व वाहन चालकाविरुद्ध दि. ०८/०४/२०१५ रोजी वाळूज पोलीस ठाणे, औरंगाबाद येथे गु.र.नं. ७७/२०१५ भा.दं.वि.क. कलम ३७९, ३५३, ५०४, ५०६ सह गौण खनिज कायदा कलम २१, १, २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(३) गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना दि. ०८/०४/२०१५ रोजी अटक करण्यात आली असून आरोपी पोलीस शिपाई यास सेवेतून निलंबित केले आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) विलंबा झालेला नाही.

**पळसखेड (ता.सोयगांव) येथील ख्यातनाम कवी ना.धो.महानोर
यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तींनी नासधूस केल्याबाबत**

(२८) ३३२०७ (२१-०१-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पळसखेड (ता.सोयगांव) येथील ख्यातनाम कवी ना.धो.महानोर यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तींनी नासधूस केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी सोयगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने तपास करून संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी पोलीस ठाणे सोयगांव येथे गु.र.नं. ४६/२०१५ भा.दं.वि.क. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांनी केला असून, तपासात आरोपीचा शोध न लागल्याने सदर गुन्ह्यात अ वर्गात फायनल रिपोर्ट दि. २८/१०/२०१५ रोजी मा.न्यायालयात पाठविण्यात आला असून, सदरचा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आला आहे.

(३) फिर्याद उशीराने दिल्याने.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तत्कालीन सहकार मंत्री व अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची परवानगी मागितल्याबाबत

(२९) ३३५६५ (२१-०१-२०१६). श्री.अनिल (अण्णा) गोटे (धुळे शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्य शासनास दि. ४ सप्टेंबर, २०१५ रोजी पत्र पाठवून तत्कालीन सहकार मंत्री व अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची परवानगी मागण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात धुळ्याचे लोकप्रतिनिधी यांनी दि.१० नोव्हेंबर, २०१४ रोजी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाने बँकेमध्ये बोगस पत्रपुरवठा, सुतगिरण्या, साखर कारखाने यांना बेकायदेशीर व नियमबाह्य कर्जपुरवठा करून अंदाजे १३० कोटी रुपयांची अफरातफर केली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून तपास करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक खात्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून शासनस्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) :(१) धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धुळे येथे झालेल्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराची उघड चौकशी करणेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ०३.०९.२०१४ च्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

(२) होय.

(३), (४), (५) व (६) प्रस्तुत प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रस्तावातील मुद्द्यांच्या अनुषंगाने अभिप्राय देण्याची सहकार व वस्त्रोद्योग विभागास विनंती करण्यात आली होती. तथापि, त्यांचे अभिप्राय प्राप्त झाले नाहीत. दरम्यान शासन पत्र दि.३१.०५.२०१६ अन्वये या प्रकरणाची उघड चौकशी करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.

जीवन भारती अॅगो इंडिया कंपनीची चौकशी करण्याबाबत

(३०) ३३५७० (२१-०१-२०१६). **श्री.अनिल (अण्णा) गोटे (धुळे शहर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.संजय वसंत हाकेपाटील यांच्या जीवन भारती अॅगो इंडिया कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची अंदाजे ५०० कोटी रुपयांच्या केलेल्या फसवणूकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी केलेल्या आवहानास बळी पडून वसंत हाकेपाटील यांना केलेल्या मदतीबद्दल चौकशी करण्याकरिता सी आय डी व अे.सी.बी. च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) नियुक्ती करून तातडीने कारवाई करण्यासंदर्भात दि.३१ जुलै, २०१५ रोजी व तदपूर्वीही अनेक वेळा मा.मुख्यमंत्री, यांना पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त पत्राच्या अनुषंगाने शासनस्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

श्री.राम कदम, विधानसभा सदस्य यांचेकडून जीवन सहारा ग्रुप कंपनी, जीवन भारती अॅगो फुडस् लिमिटेड, पुणे चे चेअरमन श्री.संजय पाटील यांनी कंपनीच्या नावा खाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून फसवणूक केल्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.

(२) सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करणे आवश्यक असल्याने मा.विधानसभा अथवा त्याच्याकडे तक्रार करणारे शेतकरी यांचा जबाब नोंदवावयाचा असल्याने मा.विधानसभा सदस्यांना स्वतः अथवा त्यांच्याकडे व्यथा मांडणारे शेतकरी यांना सहकारी नगर पोलीस स्टेशन येथे हजर राहणेबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले होते. सदर अर्जाची चौकशी चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांनी पदाचा व पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याबाबत

(३१) ३३६३३ (२१-०१-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हयातील तत्कालिन ग्रामीण पोलीस अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच खेड व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या सर्वांनी अधिकार पदाचा व पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून नवतरुण विकासक राजेंद्र घनवट, यांचेवर खोटे एफआयआर दाखल करून त्यास अटक व इलेक्ट्रिक शॉक देवून, टॉर्चर तसेच जीवे मारण्याची धमकी देवून ५० लाख रुपये लुबाडण्याच्या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व कारवाई करणेबाबत लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री महोदयांना दिनांक २१ ऑक्टोबर, २०१५ रोजी कागदोपत्री पुराव्यासह लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निवेदनावर शासनातर्फे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सिधुदुर्ग तसेच राज्यातील पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांबाबत

(३२) ३४६१४ (२१-०१-२०१६). श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिधुदुर्ग जिल्हयातील पोलिस पाटलांच्या वाढीव मानधनाचा प्रश्न गत दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याने तसेच राज्यातील पोलिस पाटीलाची १०० हून अधिक पदे रिक्त असल्याने माहे जुलै २०१५ मध्ये वा त्या सुमारास आझाद मैदान, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोशिएशनच्या वतीने लाक्षणीक उपोषण करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जोखमीचे कामांचे वेळी संरक्षणाची हमी, मानधन वाढ, अनुकंपा लागू व्हावा, निवृत्ती वेतन, रिक्त पदांची भरती इत्यादी व अन्य मागण्या मान्य करणेबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) दि. १७.०७.२०१५ रोजी पोलीस पाटील संघटनेकडून पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्याबाबत एक दिवसाचे उपोषण करण्यात आले होते.

(२) पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या ह्या आर्थिक व सेवाविषयक बाबीसंबंधी आहेत. सदर मागण्यांवर शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन मधील नोंद झालेल्या गुन्ह्याबाबत

(३३) ३५६५३ (२१-०१-२०१६). श्री.विलासराव जगताप (जत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन मधील गु. नं. ४५/२००९ भा.द.वि.स. कलम ३०२ अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सी.आय.डी. पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गुन्ह्यातील आरोपी राजकीय व्यक्ती आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी तपास करून आरोपीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सदर प्रकरणी उमदी पोलीस स्टेशन येथे गु.नं. ४५/२००९ भा.द.वि.स. कलम ३०२ प्रमाणे दि.०३.०९.२००९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यात एक आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीविरुद्ध ठोस पुरावा मिळाला नसल्याने मा.न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला आहे.

गुन्ह्याच्या तपासात ९२ साक्षीदार तपासले असून ५ संशयीताची मानसशास्त्रीय चाचणी घेण्यासाठी तपास सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

लोणार (जि.बुलढाणा) तालुक्यात सन २०१५ मध्ये झालेल्या

पोलिस पाटील भरतीमध्ये झालेला गैरव्यवहार

(३४) ३६२४९ (२१-०१-२०१६). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोणार (जि. बुलढाणा) तालुक्यात सन २०१५ मध्ये झालेल्या पोलिस पाटील भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) मा.सदस्यांनी दिलेल्या निवेदनावर चौकशी करण्यात आली आहे. व चौकशीमध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा वाहतूक मास्टर प्लॅन
माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये जाहिर केल्याबाबत**

(३५) ३७०९६ (१८-०१-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा वाहतूक मास्टर प्लॅन माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये जाहिर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मास्टर प्लॅनचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी केव्हापासून सुरुवात करण्यात येणार आहे,

(४) असल्यास, या मास्टर प्लॅननुसार नियोजन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवकाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) जुलै, २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने वाहतूक मास्टर प्लॅन जाहिर केला आहे.

(२) रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी शहर, चिपळूण, खेड दापोली, गुहागर व राजापूर या शहरांमधील वाहतूक कोंडी दूर करण्याकरीता रस्त्यांवरील पार्किंग, नो-पार्किंग, सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, प्रवेश बंद मार्ग, पर्यायी मार्ग यांचा समावेश आहे.

(३) सदर मास्टर प्लॅन जाहिर झाल्यानंतर जिल्ह्यातील नमुद शहरांत मास्टर प्लॅनची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरांमध्ये सप्टेंबर, २०१५ पासून वाहतूक मास्टर प्लॅनची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

(४) वाहतूक मास्टर प्लॅननुसार जिल्ह्यांमधील नमुद शहरांमध्ये स्थानिक नगरपालिका/नगरपरिषद प्रशासनांकडून मार्गदर्शक फलक लावण्यात आले असून त्यानुसार नियोजन सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासह सर्वत्र लिलाव पध्दतीने
अनधिकृतपणे भिशीचे व्यवहार सुरु असल्याबाबत**

(३६) ३७२१२ (२१-०१-२०१६). डॉ.राहुल आहरे (चांदवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासह सर्वत्र लिलाव पध्दतीने भिशीचे व्यवहार सुरु असून लकी ड्रॉ पध्दतीने भिशी काढण्यात येऊन बँकांना समांतर अशी अर्थव्यवस्था चालविली जात असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नाशिक जिल्ह्यातील कळवण व चांदवड भागात प्रामुख्याने या भिशी चालविण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून लहान मोठे व्यापारी लोभापाई या भिशीकडे आकर्षित झाले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अनधिकृतपणे चालत असलेला हा आर्थिक व्यवहार कायद्याचे नियंत्रण नसल्यामुळे राजरोसपणे सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी अनधिकृत भिशी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) सदर प्रकरणी नाशिक जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) हे खरे नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पोलीस दलातील पी.आय. (पोलीस इन्स्पेक्टर) आणि त्यावरील पदावर
काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अनुकंपा तत्व लागू करण्याबाबत**

(३७) ३९८४९ (२१-०५-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पोलीस दलातील पी.आय. (पोलीस इन्स्पेक्टर) तसेच इतर पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आजाराने अथवा अन्य कारणाने मृत्यू झाला तर त्यांचे कुटुंबाला अनुकंपा तत्व लागू होत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ठाणे येथे राहणारे पोलीस इन्स्पेक्टर श्री. मंगेश प्रभू या अधिकाऱ्याचा वयाच्या ४३ व्या वर्षी ऑपरेशन करताना दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सदर अधिकाऱ्यांच्या पत्नीला विशेष बाब म्हणून शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशा प्रकारची अनेक प्रकरणे राज्याच्या गृह विभाग व मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात आली असूनही तरतूद नसल्याने शासनामार्फत यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या पत्नीला किंवा मुलांना पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी शासनातर्फे कोणती उपयोजना करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१), (२), (३) व (४) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २२ ऑगस्ट, २००५ नुसार शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या केवळ गट "क" व "ड" मधील कर्मचऱ्यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक-पीएमएन-०२९७/सीआर-४७४/पोल-५(ब) दिनांक २६ फेब्रुवारी, २००४ मधील तरतुदीनुसार पोलीस निरीक्षक या पदाचा दर्जा वाढवून ते पद आता राजपत्रित गट "अ" वर्ग करण्यात आले असल्यामुळे, पोलीस इन्स्पेक्टर या पदाच्या अधिकाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय नाही.

श्री.मंगेश प्रभू हे पोलीस निरीक्षक गट "अ" या पदावर कार्यरत असताना त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे उक्त नमूद शासन निर्णयानुसार दिवंगत श्री.मंगेश प्रभू यांच्या पत्नी श्रीमती मेघना प्रभू यांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय होत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात लिफ्टचे काम सुरु करण्याबाबत तसेच कौटूंबिक न्यायालयाच्या नविन इमारतीचे काम प्रलंबित असल्याबाबत

(३८) ४२२६७ (२०-०५-२०१६). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात निधी मंजूर होवूनही अद्याप लिफ्टचे काम सुरु झाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच जिल्हा न्यायालयासमोर उभारण्यात येत असलेल्या कौटूंबिक न्यायालयाच्या नविन इमारतीचे काम निधी अभावी प्रलंबित असल्याचे ही माहे जानेवारी, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणांसंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) :(१) होय.

सद्यःस्थितीत शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालयात उद्वाहनाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झालेले असून, तीनही उद्वाहनाचा दैनंदिन वापर दि.३१.०५.२०१६ पासून सुरु झालेला आहे.

(२) होय.

(३) शिवाजीनगर, जिल्हा पुणे येथे कौटुंबिक न्यायालयाकरिता नवीन इमारत बांधणे या कामास विधि व न्याय विभाग, शासन निर्णय दि.०४.०४.२०१६ अन्वये रु.१६६७.५३ लक्ष किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

सद्यःस्थितीत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून इमारती सभोवतालचे रस्ते, बाह्य पाणी पुरवठा व मलनिःसारण, बाह्य विद्युत पुरवठा इत्यादी अनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील मालाडमध्ये अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत

(३९) ४२७५३ (२४-०५-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मालाडमध्ये अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील घटनेची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आरोपींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय.

(२) प्रस्तुत प्रकरणी कुरार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १४/२०१६ भा.दं.वि.क. कलम १४३, १४९, ४२७, ४५४ सह कलम ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समुळे उच्चाटन अधिनियम, २०१३ अन्वये दि. १४.०९.२०१६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली येथील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने केलेली आत्महत्या

(४०) ४३०५१ (१७-०५-२०१६). श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिसे वाघोली (जि.लातूर) येथील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास आत्महत्या केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी मुरुड पोलीस ठाणे येथे दि.२०.०१.२०१६ रोजी अकस्मात मृत्यु क्र.०४/१६ कलम १७४ क्रिमीनल प्रोसिजर कोड प्रमाणे दाखल आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीत मयत हिने सन २०१५ मध्ये १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मागील ३ वर्षांपासून शेतातील नापिकीमुळे तिचे पुढील शिक्षण चालू ठेवता आले नाही. सदर मुलीच्या लग्नासाठी पुण्यात स्थळ पाहणी चालू होती. त्यांचे कडून कोणत्याही प्रकारची हुंड्याची बोलणी किंवा मागणी झालेली नव्हती. परंतु, मयत मुलीने तिच्या वडीलाची आर्थिक परिस्थिती व तिच्या लग्नासाठी लागणाऱ्या हुंड्यासाठी पैसे देण्याची परिस्थिती नसल्याने निराश होऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर शहरातील बाबू जमाल रोड परिसरात नारायण रायबा देसाई
या वृध्दाची बंदुकीने गोळी घालून निघून हत्या केल्याबाबत**

(४१) ४३४५८ (१६-०५-२०१६). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील बाबू जमाल रोड परिसरात नारायण रायबा देसाई या वृध्दाची दिनांक ९ जानेवारी, २०१६ रोजी बंदुकीने गोळी घालून निघून हत्या केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

सदर घटनेबाबत जुनाराजवाडा पो.स्टे. येथे गु.र.नं. ०७/२०१६ भा.दं.वि.क. कलम ३०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात एकूण २४ साक्षीदार तपासले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयीत आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग

असल्याबाबत ठोस पुरावा मिळून आला नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. तसेच घटनास्थळाचा डम्प डाटा प्राप्त करून सदर सीडीआरचे अवलोकन करून चौकशी करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न चालू आहेत. सदर गुन्हा तपासाधीन आहे.

(३) विलंबा झालेला नाही.

**राज्यातील सेवानिवृत्त कर्मचारी/ अधिकार्यांना कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने
शासन सेवेत घेण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत**

(४२) ४३७३९ (१७-०५-२०१६). श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), श्री.अजित पवार (बारामती), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना काही विशिष्ट कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने कामावर घेण्याचा निर्णय शासनाने दिनांक ७ जानेवारी, २०१६ रोजी घेतला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याबाबतची कारणे काय असून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने कामावर घेतल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) प्रशासकीय विभागाच्या आवश्यकतेनुसार विषयनिहाय पॅनल तयार करून त्यामध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याबाबतचा निर्णय शासनाने दि. ०८.०१.२०१६ रोजी घेतला आहे.

(२) सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या अनुभवाचा फायदा घेवून विविक्षित स्वरूपाची कामे/ प्रकल्प जलद गतीचे पूर्ण करण्याच्या उद्देशाने सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना विषयनिहाय पॅनल करून करार पध्दतीने नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे खरे नाही, कंत्राटी पध्दतीने नेमण्यात येणारे निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना नियमित मंजूर पदांवर नियुक्ती देण्यात येणार नसून विविक्षित स्वरूपाच्या कामासाठी आणि अल्प कालावधीसाठी अशा नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अशा नियुक्त्या केल्यानंतर

भूसंपदान व इतर कारणांमुळे रखडलेले राष्ट्रीय महामार्ग सिंचन इत्यादी प्रकल्प तातडीने मार्गी लागतील. पर्यायाने आर्थिक विकासातून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) येथे बनावट नोटा छापणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याबाबत

(४३) ४५१९९ (१७-०५-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) येथील शिवाजी चौक मधील गाळयात कार्यालय थाटून झेरॉक्स मशीनवर १ हजार व १०० रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात वापरण्याच्या तयारीत असताना दोघांना ठाण्याच्या मध्यवर्ती गुन्हेशोध पथकाच्या पोलीसांनी पकडले असल्याचे दिनांक ११ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याच्याकडून १ हजार रुपयांच्या १९५ व १०० रुपयांच्या दोन वेगवेगळ्या क्रमांकाच्या २३ नोटांसह कलर प्रिंटर, कलर झेरॉक्स मशीन, कटर, कागद या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी निजामपूरा पो. स्टे. येथे गु.र.नं. ०६/२०१६ भा.दं.वि.सं. कलम ४८९(ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.

सदर प्रकरणी दि. २०.०५.२०१६ रोजी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले असून सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुरुड (जि.लातूर) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याबाबत

(४४) ४७३४८ (१७-०५-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुरुड (जि.लातूर) येथील महाविद्यालयीन विद्यार्थी विजय नवनाथ जाडकर याने दुष्काळी परिस्थितीमुळे कष्ट करून आई वडिलाची होणारी ओढाताण सहन न झाल्याने स्वतःच्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी मुरुड पोलीस ठाणे येथे दि.०८.०१.२०१६ रोजी अकस्मात मृत्यु क्र.०२/१६ कलम १७४ क्रिमीनल प्रोसिजर कोड प्रमाणे दाखल आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीत "दुष्काळाच्या परिस्थितीत आई वडिलाना आणखीण ओझं कशाला. मी स्वखुशीने आत्महत्या करित आहे. मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही. माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये." अशा मजकुराची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मेहकर व मलकापूर (जि.बुलडाणा) येथे नविन न्यायालयांच्या कार्यान्वयाबाबत

(४५) ४७७६२ (२०-०५-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेहकर व मलकापूर (जि.बुलडाणा) येथे शासनाने नविन अतिरिक्त न्यायालये मंजूर केली असून सदर न्यायालयांच्या कार्यान्वयासाठी नविन पदांना सुध्दा मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर न्यायालय अद्यापही सुरु झालेली नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर न्यायालय सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२८-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

मेहकर, जि.बुलडाणा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) व मलकापूर, जिल्हा बुलडाणा येथे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) मलकापूर ही जोड न्यायालये अस्तित्वात आहेत. ही न्यायालये स्वतंत्र स्वरूपात स्थापन करण्याचा व त्यासाठी पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन

निरिक्षकाला लाच घेतांना पकडल्याबाबत

(४६) ४८७०९ (१६-०५-२०१६). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षकाला नवापूर येथील चेकपोस्ट नाक्यावर वाहनांची कागदपत्रे पूर्ण असतांना देखील चालकांकडून ६०० रुपयांची लाच घेतांना पकडल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) नवापुर आर.टी.ओ चेक पोस्ट येथून वाहने पास करताना लाच घेतली जाते, याबाबत तक्रारीनुसार पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांनी लाचेचा सापळा रचला असता, तक्रारदार यांचेकडून ६०० रुपयांची लाचेची मागणी करून ती कार्यालयातील खाजगी इसम उमेश रमेश गावीत यांच्या हस्ते स्विकारली असता हेमंत गोविंद हेमाडे, मोटार वाहन निरीक्षक पंच साक्षीदारासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यासंदर्भात नवापुर पोलीस स्टेशन जि.नंदुरबार येथे गु.र.नं. ८/२०१६, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, ८, १३ (१) (ड) सह १३(२) प्रमाणे दिनांक १३.०१.२०१६ रोजी ०४.२८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या वाहन परवान्याची वैधता दि.०८.०७.२०१३ रोजी संपली असून अवैध वाहन परवान्याच्या दंडाची रक्कम रु. ६०० मागीतली असता श्री.हेमाडे यांचेवर लाचेच्या सापळा प्रकरणी कारवाई करून दंडाची रक्कम लाचेची रक्कम आहे या गैरसमजातून कारवाई केल्याचे गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच मा.प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय, नंदूरबार यांनी दि.०५.०५.२०१६ च्या आदेशानुसार सीआरपीसी कलम १६९ अन्वये आरोपीस गुन्ह्यातून काढून टाकले आहे. त्यानुसार सदर गुन्ह्याची "क" फाईनल समरी अहवाल मा.प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय, नंदूरबार यांना सादर केला आहे.

**मुंबईतील अंधेरी येथील इन्फिनिटी मॉलमध्ये पीव्हीआर सिनेमागृहात
राष्ट्रगीताचा अवमान करण्यात आल्याबाबत**

(४७) ४९१४१ (१६-०५-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील अंधेरी येथील इन्फिनिटी मॉलमध्ये पीव्हीआर सिनेमागृहात राष्ट्रगीत चालू असतांना भोजपुरी अभिनेत्री कशिश खान आणि अभिनेत्री तृष्णा खंडेलवाल यांनी पॉपकॉर्न खात एकमेकीशी थडामस्करी करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याची तक्रार दिनांक १७ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास लोकप्रतिनिधींनी आंबोली पोलीस ठाण्यात केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) व (२) पी.व्ही.आर. सिनेमा सिटी मॉल, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई सिनेमागृहात राष्ट्रगीत चालू असताना भोजपुरी अभिनेत्री कशिश खान आणि अभिनेत्री तृष्णा खंडेलवाला यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्या प्रकरणी नमूद विरोधक

महिला, इतर हजर असलेले साक्षीदार इसम तसेच सिनेमागृहातील हजर असलेल्या स्फाफ यांच्याकडे सखोल तपास करण्यात आला परंतु तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत सिनेमागृहात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचे अद्यापपर्यंत केलेल्या चौकशीत आढळून आले नाही.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

मोहदा (ता.केळापूर, जि.यवतमाळ) येथे नविन पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबत

(४८) ४९९९० (२०-०५-२०१६). डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोहदा (ता.केळापूर, जि.यवतमाळ) येथे बाजारपेठ असल्याने ३० ते ३५ खेडे गांवातील नागरीक कामानिमित्त येथे येतात त्यामुळे मटका, जुगार असे अवैध धंदे सुरु असल्याने सामान्य नागरीकांना त्रास होत असल्याचे दिनांक २ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मोहदा येथील आउट पोस्टचे पोलीस स्टेशन लक्ष पुरवू शकत नसल्याने परीसरातील नागरीकांनी नविन पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबत मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :(१) हे खरे नाही. मोहदा येथे बाजारपेठ असल्याने लगत असलेल्या जवळपास ४४ खेडे गावातील नागरीक कामानिमित्त येतात. पांढरकवडा व रुंझा दुरक्षेत्र पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अवैध धंद्यावर छापे टाकून मुंबई जुगार अधिनियम व मुंबई दारुबंदी अधिनियम अन्वये कारवाई केलेली आहे.

(२), (३) व (४) हे खरे आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात नव्याने निर्माण करावयाच्या पदनिर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील पांढरकवडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून मोहदा पोलीस ठाणे निर्माण करण्याचे व त्याकरीता पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची ५१ पदे नव्याने निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. पद निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून माहिती मागविण्यात आली आहे.

चेकदर (ता.गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर) येथे २ देशी कट्ट्यासह

२१ काडतूसे एका व्यक्तीकडून जप्त केल्याबाबत

(४९) ५०१४१ (१६-०५-२०१६). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चेकदरूर (ता.गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर) येथील बसस्टॅंड जवळील ग्राऊंड येथे दिनांक १८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास २ देशी कट्ट्यासह २१ काडतूसे एका व्यक्तीकडून जप्त करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२) सदर गुन्ह्यातील आरोपी १) दिपक तानाजी चन्नेकर व २) काशिनाथ सदाशिव पोटे यांना दिनांक १०/०१/२०१६ रोजी अटक करण्यात येवून पि.सि.आर घेवून तपास करण्यात आलेला होता. सध्या हे न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी नामे काशिनाथ सदाशिव पोटे याने गुन्ह्यात जप्त पिस्तोल व राउंड हे अटक आरोपी आशीश उर्फ भोजु शंकरलाल गोंड यांचेकडून घेतल्याचे सांगितल्याने त्याचेबाबत माहिती काढली असता तो शिर्डी (जि.अहमदनगर) बस स्टॉप येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाली वरून सापळा सचून त्यास ताब्यात घेवून त्यास दि. १७/०१/२०१६ वा शिर्डी जि.अहमदनगर येथून अटक करण्यात आली. गुन्ह्यातील अटक आरोपी विरुद्ध पो.स्टे. गोंडपिंपरी येथे अप क्र. ०८/२०१६ कलम ३.२५ भा.ह.का. सह १३५ मुपोका अन्वये दि.१०/०१/२०१६ रोजी आरोपीताविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आलेला आहे.मा उच्च न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आलेले आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्हयातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्गावर वाढत असलेले अपघात रोखण्याबाबत

(५०) ५११८९ (२०-०५-२०१६). **अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्हयातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्गावर वर्षभरात ८३६ अपघात होऊन २११ जणांचा मृत्यु तर ७२८ जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने वाढते अपघात रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

- (२) रायगड जिल्हयातील मुंबई-गोवा, महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई पुणे जुना महामार्गावरील वाढते अपघात रोखण्याकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत.

१) वाहनचालकांचे प्रबोधन करण्याकरिता व मार्गदर्शन करण्याकरिता मार्गदर्शक फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.

२) महामार्गावरील साईड पट्ट्या भरणे, संरक्षक कठडे उभारणे, सूचना फलक लावणे, अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती करणे, रिफ्लेक्टर लावणे इ. करिता संबंधित कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येतो.

३) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध जानेवारी, २०१६ ते मे, २०१६ या कालावधीत ३९४५१ केसेस करून त्यांच्याकडून रु. ४२,९४,०००/- एवढा दंड वसूल केला आहे.

४) वाहतूकदार संघटना आणि वाहनचालकांसमवेत वेळोवेळी बैठका घेऊन वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

५) विशेष मोहिमा राबविल्या जातात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.